श्रीभगवान प्रासादिक वारकरी सांप्रदायिक ग्रंथमाला

पुष्प ४

श्रीसंत सावतामहाराज

अभंगगाथा

गीर्वाणज्योती प्रकाशन

सातारा पुणे मुंबई

शके १९४७ प्रथमावृत्ती इसवी २०२५

श्रीभगवान प्रासादिक वारकरी सांप्रदायिक ग्रंथमाला

पुष्प ४

श्रीसंत सावता महाराज

अभंगगाथा

गीर्वाणज्योती प्रकाशन

सातारा पुणे मुंबई

शके १९४७ प्रथमावृत्ती इसवी २०२५

श्रीसंत सावतामहाराज अभंगगाथा

संत सावता महाराज

- **प्रथमावृत्ती** – आषाढ कृष्ण १४, शके १९४७, (संत सावता महाराज पालखी निर्याण दिन) बुधवार दिनांक २३, जुलै, २०२५
- **प्रकाशिका :**

सौ. सुमित्रा शि. जाधव

गीर्वाणज्योती प्रकाशन,

भ्रमणध्वनी – + ९१ ९८२२० ९७५०७

ईमेल – geerwanjyotiprakashan@gmail.com

वेबसाईट -

शाखा:

१.सातारा :

गीर्वाणज्योती, कारंजकरनगर, पारशी विहिरीजवळ, विलासपूर, सातारा , महाराष्ट्र – ४१५ ००१

२.पुणे :

सी ८०२, जीके रोज मॅन्शन,भारत पेट्रोल पंपाजवळ , पुनावळे, पुणे, महाराष्ट्र – ४११ ०३३

३. मुंबई :

४७, उदय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, आरे रोड, अंबा माता मंदिरासमोर, गोरेगांव प., मुंबई, महाराष्ट्र -- ४०० १०४

अधिक माहितीसाठी स्कॅन करा

संतसाहित्य प्रकाशन समिती

- **ह. भ. प. श्री. केदार कृष्णदास महाराज नामदास**
  संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज, श्रीक्षेत्र पंढरपूर
- **ह. भ. प. श्री. मुरारी मुकुंद महाराज नामदास**
  संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज, श्रीक्षेत्र पंढरपूर
- **ह. भ. प. श्री. पुष्कर रावसाहेब महाराज गोसावी**
  संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज, नाथ संस्थान, श्रीक्षेत्र पैठण
- **ह. भ. प. श्री. मारुती महाराज निगडीकर**, सातारा
- **ह. भ. प. श्री. गुलाब बापुराव दर्शले, पुनावळे**
  (माळवाडी), ता. मुळशी, जि. पुणे

संकल्पक – संकलक

- **डॉ. शिवदास कुंडलिक जाधव**

तंत्रज्ञान सल्लागार

- **डॉ. नीलेश निशिकांत जोशी**

श्रीसंत सावतामहाराज

अनुक्रमणिका

श्री संत सावतामहाराज अभंगगाथा 2
परिशिष्ट पहिले 9
श्री संत सावता महाराजांच्या निर्याणाचे अभंग 9
परिशिष्ट दुसरे 10
श्री संत एकनाथमहाराजकृत संत सांवतामहाराजांचे चरित्रवर्णन 10
परिशिष्ट तिसरे 14
चरणांची अनुक्रमणिका 14

श्री संत सावतामहाराज अभंगगाथा

१.

ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥१ ॥

करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥२ ॥

कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥३ ॥

माळी सांवता मागे संतान | देवा करीगा निःसंतान ॥४ ॥

२.

कां गां रुसलासी कृपाळू बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे । ।१ । ।

दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥२ ॥

आशा मोह माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥३ ॥

सांवता म्हणे देवा म्हणे नका ठेवूं येथे । उचलोनी अनंते नेई वेगीं ॥४ ॥

३

कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी ॥१ ॥

लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी ॥२ ॥

मोट नाडा विहीर दोरी | अवघी व्यापिली पंढरी ॥३ ॥

सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोविला गळा ॥४ ॥

४

नको तुझें ज्ञान नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेंची ॥१ ॥

नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती । मज आहे विश्रांती वेगळीच ॥२ ॥

चरणीं ठेऊनि माथा विनवितो सांवता । ऐका पंढरिनाथा विज्ञापना ॥३ ॥

५

पैल पहाहो परब्रह्म भुललें । जगदीश कांहो परतंत्र झालें ॥१ ॥

काय सुख केलें येणें नेणिजे । कोण भाग्य गौळीयांचें वाणिजे ॥२ ॥

आदि अंतू नाहीं जया व्यापका । माया उखळी बांधिला देखा ॥३ ॥

सर्व सुखाचें सुख निर्मळ । कैसें दिसताहे श्रीमुख कमळ ॥४ ॥

योगियां हृदयकमळीचें हें निधान । दृष्टी लागे झणीं उतरा निंबलोण ॥५ ॥

सांवत्या स्वामी परब्रम्ह पुतळा । तनुमनाची कुरवंडी ओंवाळा ॥६ ॥
६
मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें ॥१ ॥

पूर्ण भक्त आम्हां ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशींच ॥२ ॥

सांवता म्हणे कृपा करी नारायणा | देव तोचि जाण असे मग ॥ ३ ॥
७

भली केली हीन याति । नाहीं वाढली महंती ॥१ ॥

जरी असतां ब्राम्हण जन्म । तरी हें अंगीं लागतें कर्म ॥२ ॥

स्नान नाहीं संध्या नाहीं । याति कुळ संबंध नाहीं ॥३ ॥

सांवता म्हणे हीन याती । कृपा करावी श्रीपती ॥४ ॥
८

विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं । दाटलें ह्रदयीं करुणाभरितें ॥१ ॥

जातां मार्गी भक्त सांवता तो माळी । आला तया जवळी पांडुरंग ॥२ ॥

नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भीतरीं गेला देव ॥३ ॥

माथा ठेऊनि हात केला सावधान | दिलें आलिंगन चहूं भुजीं ॥४ ॥

चरणीं ठेऊनि माथा विनवितो सांवता । बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥५|
९

समयासी सादर व्हावें । देव ठेविल तैसें रहावें ॥ध्रु० ॥

कोणें दिवशीं बसून हत्तीवर । कोणें दिवशीं पालखी सुभेदार ।

कोणें दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥२ ॥

कोणें दिवशीं बसून याची मन । कोणें दिवशी घरांत नाहीं धान्य ।

कोणें दिवशीं द्रव्याचें सांठवण | कोठे साठवावे ॥३ ॥

कोणें दिवशीं यम येती चालून । कोणें दिवशीं प्राण जाती घेऊन ।

कोणें दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥४ ॥

कोणें दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा । कोणें दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।

कोणें दिवशीं सांवत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥५ ॥

१०

नामाचिया बळें न भीऊं सर्वथा। कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥१ ॥

वैकुंठींचा देव आणूं या कीर्तनीं। विठ्ठल गाऊनी नाची रंगीं ॥२ ॥

सुखाचा सोहळा करूनी दिवाळी। प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥३ ॥

सांवता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा। तेणें भक्तिद्वारा वोळगती ॥४ ॥
११

माझी हीन याति। तुम्ही उदार श्रीपती ॥१ ॥
नका देऊं भुक्तिमुक्ति। माझी परिसावी विनंती ॥२ ॥
सांवता म्हणे पांडुरंगा। दुजेपण न्यावें भंगा ॥३ ॥

१२

आमुची माळियाची जात। शेत लावूं बागाईत ॥१ ॥
आम्हां हाती मोट नाडा। पाणी जातें फुलझाडा ॥२ ॥
शांति-शेवंती फुलली। प्रेम जाईजुई व्याली ॥३ ॥
सांवतानें केला मळा। विठ्ठल देखियला डोळा ॥४ ॥

स्वकर्मांत व्हावें रत। मोक्ष मिळे हातोहात ॥५ ॥

१३
शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक। जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१ ॥

विठ्ठल नामाचा महिमा अगाध। होणें पूर्ण बोध ऐशा परी ॥२ ॥

अद्वैत वासना संतांची संगती। रायांची उपाधी बोलू नये ॥३ ॥

हरि मुकुंद मुरारी। हा मंत्र उच्चारि सांवता म्हणे ॥४ ॥

१४

पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम। मुखीं सदा नाम विठ्ठलाचें ॥१ ॥
तारी अथवा मारी देवा तूचि एक। न घ्यावी भाक पांडुरंगा ॥२ ॥
वडिलांचा सेवाधर्म अजुनि चालवी। व्यर्थ न भुलवी मायापाश ॥३ ॥
सांवता म्हणे देवा अखंड घ्यावी सेवा। आठव असूं द्यावां माझा बाप ॥४ ॥

१५

विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती। अखंड श्रीपती हेंचि द्यावें ॥१ ॥

ध्यानीं मनीं वनीं असता सर्व काळ। साधी काळ वेळ याचि परी ॥२ ॥

नाम हे तारक साचार जिवांचे। सांवता म्हणे वाचे सदा घेई ॥३ ॥

१६

जगीं तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी ॥१ ॥

चला जाऊं तया गावा । पाहूं देवा विठ्ठला ॥२ ॥

वंदू संतचरणरज । तेणें काज आमुचें ॥३ ॥

सांवता म्हणे विटेवरी । उभे समचरणीं हरी ॥ ४ ॥
१७

मंगल मंगल नाम विठोबाचें । उच्चारिता जन्म खंडे ॥१ ॥
सुलभ दुर्लभ ब्रह्मादिका वंद्य । वेदादिक शुद्ध गाती जया ॥२ ॥
सांवता म्हणे सर्व सुखाचे आगर । रखुमादेवीवर विटेवरी ॥३ ॥

१८

पुंडलिका भुलोनि आला । उभाचि ठेला अद्यापिही । ।१ । ।

येति जे जे दुराचारी । दरुशनें उद्धरी नरनारी ॥२ ॥
सांवता म्हणे वेदश्रुती । अखंड जयासी ते गाती ॥३ ॥
१९

एक नाम हरी द्वैत नाम दुरी । तोचि कल्पवरी चिरंजीव । ।१ । ।
ऐसा ज्या भाव नावाचे नारायण । नाहीं त्या बंधन कळिकाळाचें ॥२ ॥
न लगे सायास न पडे संकट । नामें सोपी वाट वैकुंठाची ॥३ ॥

सांवता म्हणे नर तो प्रत्यक्ष पावन । गायी रामकृष्ण सर्व काळ ॥४ ॥

२०

विश्रांतीचा ठाव | पंढरीराव विटेवरी ॥१ ॥
धावोनिया जाईन गांवा । अवघा हेवा चुकवील ॥२ ॥
दरुशने होय लाभ । नभानभ दाटणी ॥३ ॥
सांवता म्हणे जन्मव्याधी । तुटे उपाधी कर्माची ॥४ ॥
२१

ज्या नामें तरले दोषी जे अपार । तोचि हा श्रीधर कर कटीं ॥१ ॥
मौनेंचि उभा मौनेंचि उभा विटेवरी ।सांवता म्हणे ते जन्मा ये अंबरीं ॥२ ॥

२२

योग याग तप धर्म । सोपें वर्म नाम घेतां ॥१ ॥
तीर्थ व्रत दान अष्टांग । याचा पांग आम्हां नको ॥२ ॥
समाधी आणि समाधान | तुमचे चरण पाहता ॥३ ॥
सांवता म्हणे दया क्षमा । हेचि तुम्हां उचित ॥४ ॥

२३

दुजेपणाचा भाव । नको काही आन ठाव ॥१ ॥

सदा वाचें नामावळी । गर्जो नित्य वेळोवेळीं ॥२ ॥
सांवता म्हणे दयाघना । आठव असूं द्यावा मना ॥३ ॥

२४
नेणो योग याग तपे | वाचे जपें विठ्ठल ॥१ ॥
हेंचि आमुचें निजधन । सुखसंपन्न विठ्ठल ॥२ ॥
न लगे संपत्ती मानधन । आम्हां परिपूर्ण विठ्ठल ॥३ ॥
सांवता माळी म्हणे देवा । मज निरवा संतांपायी ॥४ ॥

२५

लागलासे काळ पाठीं । कोण तुटी करी त्यासी ॥१ ॥

ऐका ऐका पंढरीनाथा । निवारा भयापासूनी ॥२ ॥

नको नको या उपाधी । तोडा संधिकाळचक्र ॥३ ॥

सांवता म्हणे करुणाकरा । अहो श्रीधरा दयाळा ॥४ ॥

२६

विवाद करितां भागलीं दरुशनें । तेंचि आलें केणें भीमा तीरीं ॥१ ॥
पुंडलिकपेठ रहिवासु केला । शब्द हा मिरविला विठ्ठलनामें ॥२ ॥
आषाढी कार्तिकी दोन्हीच पैं हाट ।वैष्णव भाट गर्जताती ॥३ ॥

२७

साधनांची आटाआटी । कासया पाठीं लावितां ॥१ ॥
एक तुमचे नामचि पुरें । हेंचि धुरें साधन ॥२ ॥
भाळी भोळी करीन सेवा । माना देव तुम्ही धन्य ॥३ ॥
सांवता म्हणे रुक्मिणीवरा । अहो अवधारा वचन माझे ॥४ ॥
२८
मागें बहुतांचा लाग । तोडिला पांग तुम्ही देवा ॥१ ॥

म्हणोनि येतो काकुळती । पुढती पुढती कींव भाकी ॥२ ॥
सांवता म्हणे विश्वंभरा । तुम्ही उदारा त्रिभुवनी ॥३ ॥

२९

भंगो नेदी माझे प्रेम । चालवावा हाचि नेम ॥१ ॥
ऐक दयाघना देवा । कोण भाग्य तुझी सेवा ॥२ ॥
तुझे सेवेवांचूनी कांही । पाहता सुख कोठें नाही ॥३ ॥
अगा रुक्मिणीरमणा । सांवता विनवितो चरणा ॥४ ॥

३०

उचित जें तुम्हा गोडी । आवडे जगजेठी करतों ॥१ ॥
वास देई चरणांपाशी । हेंचि तुम्हांसि मागतों ॥२ ॥

कन्यापुत्र यांचा भाग । तोडा तोडा हा लिगाड ॥३ ॥

माळी सांवता लागे चरणीं । करी विनवणी विठ्ठल ॥४ ॥

३१
कृपाळू तू हरी । दीन दासातें उद्धरी ॥१ ॥
नको काही दुजा हेत । सदा जडो नामी चित्त ॥२ ॥

दुजे आणिक नको काही । ठाव द्यावा संतापायीं ॥३ ॥
माळी सांवता विनवितो । परिसा, परिसा तुम्ही हरी ॥४ ॥

३२
वेद श्रुती शास्त्रें, पुराणें श्रमलीं । परि तया विठ्ठल गम्य नाही ॥१ ॥
ते या पुंडलिका सुलभ पै जाहलें । उद्धरावया आलें भीमातटी ॥२ ॥
सांवता म्हणे विठ्ठल दयाळ । लागो नेंदी मळ भाविकांसी ॥३ ॥

३३

विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ | हृदयकमळ मंत्रसिद्ध ॥१ ॥

दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पाया वाळी मनगटी ॥२ ॥

कटीवरी हात हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥३ ॥

सांवतामाळी म्हणे शब्दब्रह्म साचे । नाम विठ्ठलाचे कलियुगी ॥४ ॥

३४

विश्रांति सुखासि सुख पै जाहलें ।तें उभें असे ठेलें विटेवरी । ।१ । ।
डोळियांचे धनी पाहतां न पुरें । गौळी तें साजिरें खेळविती ॥२ ॥
आगमा न कळे निगमा वेगळें । गोकुळी लोणावळें चोरितसे ॥३ ॥
सांवता म्हणे ज्याचा न कळेचि पार । तो हरी साचार चारी गाई ॥४ ॥

३५

प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी । वासनेची बेडी पडली पायां ॥१ ॥
सोडवण करा आले नि संसारा । शरण जा उदारा देवराया । ।२ । ।
प्रबळ मोहपाश विषयासी गोंवी । अखंड भोगवी क्लेश नाना ॥३ ॥
सांवता म्हणे तुम्ही विचारावे मनीं । सोइरा निर्वाणीं हरि एक ॥४ ॥

३६

जपतप क्रिया धर्मसाधन । वाउगें बंधन उपाधीचें ॥१ ॥

येणें काय घडे समाधान सर्वथा । वाउगाची शीण व्यथा होत आहे ॥२ ॥
सांवता म्हणे सार कंठी धरा नाम । नको दुजा नेम वाउगाची ॥३ ॥

३७
प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा । वाचें आठवावा पांडुरंग ।।१ ।।

उंचनीच काही न पाहे सर्वथा | पुराणीच्या कथा पुराणींच ॥२ ॥
घटका आणि पळ साधी उतावीळ । वावगा तो काळ जाऊं नेदी ।।३ ।।
सांवता म्हणे कांते जपे नामावळी । हृदयकमळी पांडुरंग ॥४ ॥
३८

आकाराच्या माथा नकार बैसला । हकार भारला मिथ्या पाही ।।१ ।।
ऐसा तो उमज नाही या मानवा । उगाच वणवा लागे देहीं ।।२ ।।
विषयीं गुंतला नाहीं केलें ध्यान । पातकीं दुर्जन अविचारी ।।३ ।।
सांवता म्हणे भजन करावें देवाचें । योगयाग तयांचे कष्ट बहु ॥४ ॥

३९
ब्राह्मण महार धर्मपंथ जाती । नसे भगवंती भेदाभेद ।।१ ।।
भागवत धर्म तृष्णा युगी माया । गीताधर्म पाया सुरवाड ।।२ ।।
सोपा धर्म ऐसा हरिनाम घेणे । तरोनिया जाणे भवसिंधू ॥३ ॥
सांवता माळी म्हणे धर्म सांडोनिया । नको जाऊ वाया इहलोकी ॥४ ॥
४०
नवती वृक्षाचिये पालवी ना येत । वसंताचा त्यात काय दोष ।।१ ।।
घुबड दिवसा आंधळे बनते । दूषण सूर्यातें कैसे द्यावे ॥२ ॥
चातकीये मुखी थेंब ना मेघाचा । त्यात पावसाचा दोष काय ।।३ ।।
सांवता माळी म्हणे घडणे घडते । परि दोष त्याते कोणी द्यावा ।।४ ।।
संत सांवतामहाराजांची आरती

आरती संतराया । भक्त सांवता माळिया ।

अगाध ज्ञान तुझे । मुक्ती लोळते पाया ॥ध्रु. ॥
हृदयी साठविला । जो का त्रैलोक्यनाथ ।

मिळविला देव स्वये । ब्रम्हस्वरूपी शांत ॥२ ॥
धावोनि येत हरी । स्वये कराया काज ।

वंदूनि दास म्हणे | धन्य धन्य महाराज ॥३ ॥

परिशिष्ट पहिले

श्री संत सावता महाराजांच्या निर्याणाचे अभंग

१

धन्य ते आरण रत्नाची खाण। जन्मला निधान सांवता तो ॥१॥

सांवता सागर प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्याघरी ॥ध्रु.॥

धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता। सांठविला दाता त्रैलोक्याचा ॥३॥

नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला। वंश उद्धरिला माळियाचा ॥४॥

२

उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान। घालुनि आसन यथाविधी ॥१॥

नवज्वरें देह जाहालासे संतप्त। परि मनीं आर्त विठोबाचें ॥२॥

प्राणायाम करूनी कुंभक साधिला। वायु निरोधिला मूळ तत्त्वीं ॥३॥

शके बाराशें सत्रा शालिवाहन शक। मन्मथ नामक संवत्सर ॥४॥

ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी। आला उदयासी सहस्त्र कर ॥५॥

सावता पांडुरंगीं स्वरूपीं मीनला। देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥६॥

निर्याणकाळ – आषाढ कृष्ण पक्ष - १४ शके १२१७

स्थळ – श्रीक्षेत्र आरण, जिल्हा – सोलापूर

परिशिष्ट दुसरे

श्री संत एकनाथमहाराजकृत संत सांवतामहाराजांचे चरित्रवर्णन

१) संत नामदेव महाराज

धन्य ते आरण रत्नाची खाण। जन्मला निधान सांवता तो ॥१ ॥

सांवता सागर प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्याघरी ॥ध्रु. ॥

धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता। सांठविला दाता त्रैलोक्याचा ॥३ ॥

नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला। वंश उद्धरिला माळियाचा ॥४ ॥

२) संत एकनाथ महाराज

१)

भक्ताचे मनोरथ पुरवी नारायण। अवतार म्हणोन धरी स्वयें ॥१ ॥

नामदेवाप्रती जाहला अभिमान। लाडिकाचि पूर्ण मी तो भक्त ॥ध्रु. ॥

कौतुक दावावया माव देव करिती। नामदेवाप्रती काय बोले ॥३ ॥

एका जनार्दनीं परिसा सादर | देव भक्तांचा परिकर संवाद तो ॥४ ॥
२

देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी। काढी पां धुंडोनी मजलागीं ॥१ ॥

ऐसें म्हणोनी देवें घातलीसे कास। निघे हृषिकेश पाहूनी नाम्या ॥ध्रु. ॥

क्षणीं होय गुप्त क्षणीं तो प्रगट। पाठी लागे स्पष्ट नामदेव ॥३ ॥

दूर गेलिया देव माळा पुष्पें टाकी खूण। ती तें वोळखून नामा येत ॥४ ॥

एका जनार्दनीं भक्तांचा कैवारी | अभिमान बोहरी करितसे ॥५ ॥

३

संसारी असोनी जीवन्मुक्त भक्त | आलासे धांवत तया भेटी ॥१ ॥

समाधिसुखे तल्लीन वाचे नारायण। लाविले नयन उन्मळीत ॥२ ॥

माथां ठेवुनी हात केला सावधान। वदे नारायण सांवत्यासी ॥३ ॥

येतां तुझे भेटी चोर मागें आलों। लपवी मजला लवलाही ॥४ ॥

एका जनार्दनीं ऐकोनियां बोल | सांवत्याने सखोल दृष्टि केली ॥५॥
४

त्रिभुवनामाजी चाले ज्याची सत्ता । तो म्हणे तत्त्वतां चोर आला ॥१ ॥

तयाचिया भेणें पळोनियां आलों । बोलतां हे चोल नवल चोज ॥२ ॥

एकाजनार्दनी दावुनी लाघव | सांवत्याचे वैभव प्रगट करी ॥३ ॥
५

देव म्हणे सांवत्या लपवी मजला | उशीर बहु जाहला येईल चोर ॥१ ॥

लपावया स्थान नसे दुजें आन । उदर फांडून लपविला ॥२ ॥

भक्ताचे उदरीं बैसे नारायण । कृपेचें सिंहासन घालूनियां ॥३ ॥

एका जनार्दनीं नामा तेथे आला । माग तो वहिला नाहीं कांहीं ॥४ ॥

५

पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । कां बा पांडुरंगें ऐसें केलें ॥१ ॥

चरणाचा माग येथवरी आला । येथें गुप्त जाहला करूं काय ॥२ ॥

कांहो केशिराजा अवकृपा केली । माझी सांडी सांडिली देवराया ॥३ ॥

एका जनार्दनीं रडतां नामदेव | पाहिलेंसे तेव्हां सांवत्याने ॥४ ॥
६

येवोनी जवळीं कुर्वाळिलें वदन । चालिलें स्फुंदन सद्गदित ॥१ ॥

सांवता म्हणे नाम्या कां रे रडतोसी । काय जाहलें तुजसी सांग मज ॥२ ॥

नामा म्हणे देव पळोनियां आले । येथें गुप्त जाहले न कळे कांहीं ॥३ ॥

एका जनार्दनीं करितसे खेद । कांहो तो गोविंद दुरी गेला ॥४ ॥
७

बैसोनी निकटीं सांवत्याजवळी । कांहो वनमाळी न दिसे मज ॥१ ॥

कां हें कर्म आड आजी आलेंसे वाड । न दिसे उघड विठू माझा ॥२ ॥

कोणत्या लिगाडें पाडिलीसे तुटी । कांहो जगजेठी अंतरला ॥३ ॥

मजविण क्षण तयासी कंठेना । एका जनार्दनीं मना कठिण केले ॥४ ॥

८

आजीं मी तयाचे न पहातां चरण । देईन आपुला प्राण याचिक्षणीं ॥१ ॥

जाणोनी निर्धार सांवता बोले त्यासी । ह्रदयनिवासी आत्माराम ॥२ ॥

अभिमानें नाडले प्रपंचीं भागले । ते या श्रीविठ्ठलें उद्धरिलें ॥३ ॥

नामदेवा तुज तंव नाहीं अभिमान । मग कळली खूण अंतरांत ॥४ ॥

एका जनार्दनी सद्गद होउनी । मिठी घाली चरणी सांवत्याच्या ॥५ ॥

९

सर्वभावें तुज आलो मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें ॥१ ॥

तयाचीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मंजलागीं ॥२ ॥

तुझी संत उदार सोइरे निजाचे । दरुशन तयाचे करवा मज ॥३ ॥

एका जनार्दनीं ऐशी भाकी कींव | अभिमान सर्व दुरी गेला ॥४ ॥

१०

निरभिमानें नामयासी देखिलें । सांवत्याने वहिले धरिलें पोटीं ॥१ ॥

सांवत्याचे अंतरी झळके पीतांबर । नाम्यानें सत्वर वोळखिलें ॥२ ॥

धरूनियां दशी काढिला बाहेर । जाहला जयजयकार तया वेळीं ॥३ ॥

एका जनार्दनीं पाहूनियां देव | मिठी घाली नामदेव चरणासी ॥४ ॥

११

घालूनियां मिठी करीत स्फुंदन । न सोडीं चरण विठोबाचे ॥१ ॥

कां रे मायबापा लावियेली सवें । ऐशी त्वां कां माव केली आतां ॥२ ॥

नामयासी देवें करें उचलिलें । प्रीतीनें आलिंगिलें तये वेळीं ॥३ ॥

एका जनार्दनीं सज्जनांचा दास | म्हणोनी चरित्रास कथियेलें ॥४ ॥

१२

माळियाचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा ॥१ ॥

त्याजसवें हरी खुरपूं लागे अंगे । धांउनी त्याच्या मागें काम करी ॥२ ॥

पीतांबर कास खोवोनी माघारी | सर्व काम करी निजअंगें ॥३ ॥

एका जनार्दनीं सांवता तो धन्य । तयाचें महिमान न कळे काहीं ॥४ ॥

परिशिष्ट तिसरे

चरणांची अनुक्रमणिका

अभंगाचे चरण	चरण-क्रमांक	अभंग-क्रमांक	अभंगाचे प्रथम चरण
		अ	
अखंड जयासी ते गाती	३.२	१८	पुंडलिका भुलोनि आला
अखंड भोगवी क्लेश नाना	३.२	३५	प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी
अखंड श्रीपती हेंचि द्यावें	१.२	१५	विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती
अगा रुक्मिणीरमणा	४.१	२९	भंगो नेदी माझे प्रेम
अद्वैत वासना संतांची संगती	३.१	१३	शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक
अवघा झाला माझा हरी	२.२	३	कांदा मुळा भाजी
अवघा हेवा चुकवील	२.२	२०	विश्रांतीचा ठाव
अवघी विठाबाई माझी	१.२	३	कांदा मुळा भाजी
अवघी व्यापिली पंढरी	३.२	३	कांदा मुळा भाजी
अहो अवधारा वचन माझे	४.२	२७	साधनांची आटाआटी
अहो श्रीधरा दयाळा	४.२	२५	लागलासे काळ पाठीं
		आ	
आकाराच्या माथा नकार बैसला	१.१	३८	आकाराच्या माथा नकार बैसला
आगमा न कळे निगमा वेगळें	३.१	३४	विश्रांति सुखासि सुख पै जाहलें
आठव असूं द्यावा मना	३.२	२३	दुजेपणाचा भाव
आठव असूं द्यावां माझा बाप	४.२	१४	पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम
आठवावें संतासी हेंचि खरें	१.२	६	मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी
आदि अंतू नाहीं जया व्यापका	३.१	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
आमुची माळियाची जात	१.१	१२	आमुची माळियाची जात
आम्हां परिपूर्ण विठ्ठल	३.१	२४	नेणो योग याग तपे
आम्हां हाती मोट नाडा	२.१	१२	आमुची माळियाची जात
आला तया जवळी पांडुरंग	२.२	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं
आवडे जगजेठी करतों	१.२	३०	उचित जें तुम्हा गोडी
आशा मोह माया लागलीसे पाठीं	३.१	२	कां गां रुसलासी कृपाळू बा हरी
आषाढी कार्तिकी दोन्हीच पैं हाट	३.१	२६	विवाद करितां भागलीं दरुशनें
		इ	
इतुकें मागतों श्रीहरी	२.२	१	ऐकावे विठ्ठल धुरे
		उ	
उगाच वणवा लागे देहीं	२.२	३८	आकाराच्या माथा नकार बैसला
उचलोनी अनंते नेई वेगीं	४.२	२	कां गां रुसलासी कृपाळू बा हरी
उचित जें तुम्हा गोडी	१.१	३०	उचित जें तुम्हा गोडी
उच्चारिता जन्म खंडे	१.२	१७	मंगल मंगल नाम विठोबाचें
उत्तम धाम पंढरी	१.२	१६	जगीं तारक एक नाम

उद्धरावया आलें भीमातटी	२.२	३२	वेद श्रुती शास्त्रें पुराणें श्रमलीं
उभाचि ठेला अद्यापिही	१.२	१८	पुंडलिका भुलोनि आला
उभे समचरणीं हरी	४.२	१६	जगीं तारक एक नाम
उंचनीच काही न पाहे सर्वथा	२.१	३७	प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा
ए			
एक तुमचे नामचि पुरें	२.१	२७	साधनांची आटाआटी
एक नाम हरी द्वैत नाम दुरी	१.१	१९	एक नाम हरी द्वैत नाम दुरी
एकटें रहावें	४.४	९	समयासी सादर व्हावें
ऐ			
ऐक दयाघना देवा	२.१	२९	भंगो नेदी माझे प्रेम
ऐका ऐका पंढरीनाथा	२.१	२५	लागलासे काळ पाठीं
ऐका पंढरिनाथा विज्ञापना	३.२	४	नको तुझें ज्ञान नको तुझा मान
ऐकावे विठ्ठल धुरे	१.१	१	ऐकावे विठ्ठल धुरे
ऐसा ज्या भाव नावाचे नारायण	२.१	१९	एक नाम हरी द्वैत नाम दुरी
ऐसा तो उमज नाही या मानवा	२.१	३८	आकाराच्या माथा नकार बैसला
क			
कटीवरी हात हाती पद्म शंख	३.१.	३३	विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ
कन्यापुत्र यांचा भाग	३.१	३०	उचित जें तुम्हा गोडी
करी विनवणी विठ्ठल	४.२	३०	उचित जें तुम्हा गोडी
करी संसाराची बोहरी	२.१	१	ऐकावे विठ्ठल धुरे
कष्ट करितां जन्म गेला	३.१	१	ऐकावे विठ्ठल धुरे
कळिकाळाच्या माथा सोटे मारूं	१.२	१०	नामाचिया बळें न भीऊं सर्वथा
काय सुख केलें येणें नेणिजे	२.१	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
कासया पाठीं लावितां	१.२	२७	साधनांची आटाआटी
काळ क्रोध दृष्टी पाहतसे	३.२	२	कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी
कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी	१.१	२	कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी
कांदा मुळा भाजी	१.१	३	कांदा मुळा भाजी
कृपा करावी श्रीपती	४.२	७	भली केली हीन याति
कृपाळू तू हरी	१.१	३१	कृपाळू तू हरी
कैसें दिसताहे श्रीमुख कमळ	४.२	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
कोठे साठवावे	३.४	९	समयासी सादर व्हावें
कोण तुटी करी त्यासी	१.२	२५	लागलासे काळ पाठीं
कोण भाग्य गौळीयांचें वाणिजे	२.२	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
कोण भाग्य तुझी सेवा	२.२	२९	भंगो नेदी माझे प्रेम
कोणें दिवशीं चुकती जन्माच्या खेपा	५.२	९	समयासी सादर व्हावें
कोणें दिवशी घरांत नाहीं धान्य	३.२	९	समयासी सादर व्हावें
कोणें दिवशीं द्रव्याचें सांठवण	३.३	९	समयासी सादर व्हावें
कोणें दिवशीं पायांचा चाकर	२.३	९	समयासी सादर व्हावें
कोणे दिवशीं पालखी सुभेदार	२.२	९	समयासी सादर व्हावें
कोणें दिवशीं प्राण जाती घेऊन	४.२	९	समयासी सादर व्हावें
कोणें दिवशीं बसून याची मन	३.१	९	समयासी सादर व्हावें
कोणें दिवशीं बसून हत्तीवर	२.१	९	समयासी सादर व्हावें

कोणें दिवशीं यम येती चालून	४.१	९	समयासी सादर व्हावें
कोणें दिवशीं सांवत्याच्या बापा	५.३	९	समयासी सादर व्हावें
कोणें दिवशीं स्मशानीं जाऊन	४.३	९	समयासी सादर व्हावें
कोणें दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा	५.१	९	समयासी सादर व्हावें
ग			
गर्जो नित्य वेळोवेळीं	२.१	२३	दुजेपणाचा भाव
गायी रामकृष्ण सर्व काळ	४.२	१९	एक नाम हरी द्वैत नाम दुरी
गीताधर्म पाया सुरवाड	२.२	३९	
गोकुळी लोणावळें चोरितसे	३.२	३४	विश्रांति सुखासि सुख पै जाहलें
गौळी तें साजिरें खेळविती	२.२	३४	विश्रांति सुखासि सुख पै जाहलें
घ			
घटका आणि पळ साधी उतावीळ	३.१	३७	प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा
घडावी संगती तयाशींच	२.२	६	मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी
घुबड दिवसा आंधळे बनते	२.१	४०	नवती वृक्षाचिये पालवी ना येत
च			
चरणीं ठेऊनि माथा विनवितो सांवता	३.१	४	नको तुझें ज्ञान नको तुझा मान
चरणीं ठेऊनि माथा विनवितो सांवता	५.१	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं
चला जाऊं तया गावा	२.१	१६	जगीं तारक एक नाम
चातकीये मुखी थेंब ना मेघाचा	३.१	४०	नवती वृक्षाचिये पालवी ना येत
चालवावा हाचि नेम	१.२	२९	भंगो नेदी माझे प्रेम
चालून जावें	२.४	९	समयासी सादर व्हावें
ज			
जगदीश कांहो परतंत्र झालें	१.२	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
जगीं तारक एक नाम	१.१	१६	जगीं तारक एक नाम
जपतप क्रिया धर्मसाधन	१.१	३६	जपतप क्रिया धर्मसाधन
जरी असतां ब्राम्हण जन्म	२.१	७	भली केली हीन याति
जातां मार्गी भक्त सांवता तो माळी	२.१	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं
जे निराकार सम्यक विठ्ठल माझा १.	१.२	१३	शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक
ज्या नामें तरले दोषी जे अपार	१.१	२१	ज्या नामें तरले दोषी जे अपार
ठ			
ठाव द्यावा संतापायीं	३.२	३१	कृपाळू तू हरी
ड			
डोळियांचे धनी पाहतां न पुरें	२.१	३४	विश्रांति सुखासि सुख पै जाहलें
त			
तनुमनाची कुरवंडी ओंवाळा	६.२	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
तरी हें अंगीं लागतें कर्म	२.२	७	भली केली हीन याति
सोपा धर्म ऐसा हरिनाम घेणे	३.२	३९	ब्राह्मण महार धर्मपंथ जाती
तारी अथवा मारी देवा तूचि एक	२.१	१४	पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम
तीर्थ व्रत दान अष्टांग	२.१	२२	योग याग तप धर्म
तुजविण दुसरी भक्ती नेणे	१.२	२	कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी
तुझा विसर पडला	३.२	१	ऐकावे विठ्ठल धुरे
तुझे सेवेवांचूनी कांही	३.१	२९	भंगो नेदी माझे प्रेम

तुटे उपाधी कर्माची	४.२	२०	विश्रांतीचा ठाव
तुमचे चरण पाहता	३.२	२२	योग याग तप धर्म
तुम्ही उदार श्रीपती	१.२	११	माझी हीन याति
तुम्ही उदारा त्रिभुवनी	३.२	२८	मागें बहुतांचा लाग
ते या पुंडलिका सुलभ पै जाहलें	२.१	३२	वेद श्रुती शास्त्रें पुराणें श्रमलीं
तें उभें असे ठेलें विटेवरी	१.२	३४	विश्रांति सुखासि सुख पै जाहलें
तेंचि आलें केणें भीमा तीरीं	१.२	२६	विवाद करितां भागलीं दरुशनें
तेणें काज आमुचें	३.२	१६	जगीं तारक एक नाम
तेणें भक्तिद्वारा वोळगती	४.२	१०	नामाचिया बळें न भीऊं सर्वथा
तो हरी साचार चारी गाई	४.२	३४	विश्रांति सुखासि सुख पै जाहलें
तोचि कल्पवरी चिरंजीव	१.२	१९	एक नाम हरी द्वैत नाम दुरी
तोचि हा श्रीधर कर कटीं	१.२	२१	ज्या नामें तरले दोषी जे अपार
तोडा संधिकाळचक्र	३.२	२५	लागलासे काळ पाठीं
तोडा तोडा हा लिगाड	३.२	३०	उचित जें तुम्हा गोडी
तोडिला पांग तुम्ही देवा	१.२	२८	मागें बहुतांचा लाग
तोडे पाया वाळी मनगटी	२.२	३३	विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ
त्यात पावसाचा दोष काय	३.२	४०	नवती वृक्षाचिये पालवी ना येत
द			
दरुशनें उद्धरी नरनारी	२.२	१८	पुंडलिका भुलोनि आला
दरुशने होय लाभ	३.१	२०	विश्रांतीचा ठाव
दर्शन द्यावें	५.४	९	समयासी सादर व्हावें
दाटलें हृदयीं करुणाभरितें	१.२	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी	२.१	३३	विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ
दिलें आलिंगन चहूं भुजीं	४.२	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं
दीन दासातें उद्धरी	१.२	३१	कृपाळू तू हरी
दीन रंक पापी हीन माझी मती	२.१	२	कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी
दृष्टी लागे झणीं उतरा निंबलोण	५.२	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
दुजे आणिक नको काही	३.१	३१	कृपाळू तू हरी
दुजेपण न्यावें भंगा	३.२	११	माझी हीन याति
दुजेपणाचा भाव	१.१	२३	दुजेपणाचा भाव
दूषण सूर्यातें कैसे द्यावे	२.२	४०	नवती वृक्षाचिये पालवी ना येत
देव ठेविल तैसें रहावें	१.२	९	समयासी सादर व्हावें
देव तोचि जाण असे मग	३.२	६	मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी
देवा करीगा निःसंतान	४.२	१	ऐकावे विठ्ठल धुरे
ध			
धावोनिया जाईन गांवा	२.१	२०	विश्रांतीचा ठाव
ध्यानीं मनीं वनीं असता सर्व काळ	२.१	१५	विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती
न			
न घ्यावी भाक पांडुरंगा	२.२	१४	पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम
न लगे संपत्ती मानधन	३.१	२४	नेणो योग याग तपे
न लगे सायास न पडे संकट	३.१	१९	एक नाम हरी द्वैत नाम दुरी
नका देऊं भुक्तिमुक्ति	२.१	११	माझी हीन याति

नको काही आन ठाव	१.२	२३	दुजेपणाचा भाव
नको काही दुजा हेत	२.१	३१	कृपाळू तू हरी
नको जाऊ वाया इहलोकी	४.२	३९	ब्राह्मण महार धर्मपंथ जाती
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती	२.१	४	नको तुझें ज्ञान नको तुझा मान
नको तुझें ज्ञान नको तुझा मान	१.१	४	नको तुझें ज्ञान नको तुझा मान
नको दुजा नेम वाउगाची	३.२	३६	जपतप क्रिया धर्मसाधन
नको नको या उपाधी	३.१	२५	लागलासे काळ पाठीं
नभानभ दाटणी	३.२	२०	विश्रांतीचा ठाव
नवती वृक्षाचिये पालवी ना येत	१.१	४०	नवती वृक्षाचिये पालवी ना येत
नाम विठ्ठलाचे कलियुगी	४.२	३३	विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ
नाम हे तारक साचार जिवांचे	३.१	१५	विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी	३.१	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं
नामाचिया बळें न भीऊं सर्वथा	१.१	१०	नामाचिया बळें न भीऊं सर्वथा
नामें सोपी वाट वैकुंठाची	३.२	१९	एक नाम हरी द्वैत नाम दुरी
नाहीं वाढली महंती	१.२	७	भली केली हीन याति
नाहीं त्या बंधन कळिकाळाचें	२.२	१९	एक नाम हरी द्वैत नाम दुरी
निवारा भयापासूनी	२.२	२५	लागलासे काळ पाठीं
नेणो योग याग तपे	१.१	२४	नेणो योग याग तपे
		प	
परि तया विठ्ठल गम्य नाही	१.२	३२	वेद श्रुती शास्त्रें पुराणें श्रमलीं
परि दोष त्याते कोणी द्यावा	४.२	४०	नवती वृक्षाचिये पालवी ना येत
परिसा परिसा तुम्ही हरी	४.२	३१	कृपाळू तू हरी
पंढरीराव विटेवरी	१.२	२०	विश्रांतीचा ठाव
पाणी जातें फुलझाडा	२.२	१२	आमुची माळियाची जात
पातकीं दुर्जन अविचारी	३.२	३८	आकाराच्या माथा नकार बैसला
पाहता सुख कोठें नाही	३.२	२९	भंगो नेदी माझे प्रेम
पाहूं देवा विठ्ठला	२.२	१६	जगीं तारक एक नाम
पुंडलिकपेठ रहिवासु केला	२.१	२६	विवाद करितां भागलीं दरुशनें
पुंडलिका भुलोनि आला	१.१	१८	पुंडलिका भुलोनि आला
पुढती पुढती कींव भाकी	२.२	२८	मागें बहुतांचा लाग
पुराणीच्या कथा पुराणींच	२.२	३७	प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा
पुष्पकळी मोख अंगुलीत	३.२	३३	विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ
पूर्ण भक्त आम्हां ते भक्ती दाविती	२.१	६	मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी
पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम	१.१	१४	पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम
पैल पहाहो परब्रह्म भुललें	१.१	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी	१.१	३५	प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी
प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा	१.१	३७	प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा
प्रबळ मोहपाश विषयासी गोंवी	३.१	३५	प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी
प्रेम जाईजुई व्याली	३.२	१२	आमुची माळियाची जात
प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं	३.२	१०	नामाचिया बळें न भीऊं सर्वथा
		ब	
बैसा पंढरीनाथा करीन पूजा	५.२	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं

ब्राह्मण महार धर्मपंथ जाती	१.१	३९	ब्राह्मण महार धर्मपंथ जाती
भ			
भली केली हीन याति	१.१	७	भली केली हीन याति
भंगो नेदी माझे प्रेम	१.१	२९	भंगो नेदी माझे प्रेम
भागवत धर्म तृष्णा युगी माया	२.१	३९	ब्राह्मण महार धर्मपंथ जाती
भाळी भोळी करीन सेवा	३.१	२७	साधनांची आटाआटी
म			
मज आहे विश्रांती वेगळीच	२.२	४	नको तुझें ज्ञान नको तुझा मान
मज निरवा संतांपायी	४.२	२४	नेणो योग याग तपे
मळिया भीतरीं गेला देव	३.२	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं
मंगल मंगल नाम विठोबाचें	१.१	१७	मंगल मंगल नाम विठोबाचें
मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी	१.१	६	मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी
मागें बहुतांचा लाग	१.१	२८	मागें बहुतांचा लाग
माझी परिसावी विनंती	२.२	११	माझी हीन याति
माझी हीन याति	१.१	११	माझी हीन याति
माझें आहे मन वेगळेंची	१.२	४	नको तुझें ज्ञान नको तुझा मान
माथा ठेऊनि हात केला सावधान	४.१	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं
माना देव तुम्ही धन्य	३.२	२७	साधनांची आटाआटी
माया उखळी बांधिला देखा	३.२	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
माळी सांवता मागे संतान	४.१	१	ऐकावे विठ्ठल धुरे
माळी सांवता लागे चरणीं	४.१	३०	उचित जें तुम्हा गोडी
माळी सांवता विनवितो	४.१	३१	कृपाळू तू हरी
मुखीं सदा नाम विठ्ठलाचें	१.२	१४	पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम
मोक्ष मिळे हातोहात	५.२	१२	
मोट नाडा विहीर दोरी	३.१	३	कांदा मुळा भाजी
मौनेंचि उभा मौनेंचि उभा विटेवरी	२.१	२१	ज्या नामें तरले दोषी जे अपार
म्हणोनि येतो काकुळती	२.१	२८	मागें बहुतांचा लाग
य			
याचा पांग आम्हां नको	२.२	२२	योग याग तप धर्म
याति कुळ संबंध नाहीं	३.२	७	भली केली हीन याति
येणें काय घडे समाधान सर्वथा	२.१	३६	जपतप क्रिया धर्मसाधन
येति जे जे दुराचारी	२.१	१८	पुंडलिका भुलोनि आला
योग याग तप धर्म	१.१	२२	योग याग तप धर्म
योगयाग तयांचे कष्ट बहु	३.२	३८	आकाराच्या माथा नकार बैसला
योगियां हृदयकमळीचें हें निधान	५.१	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
र			
रखुमादेवीवर विटेवरी ३.२.१७	३.२	१७	मंगल मंगल नाम विठोबाचें
रायांची उपाधी बोलू नये	३.२	१३	शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक
ल			
लसूण मिरची कोथिंबिरी	२.१	३	कांदा मुळा भाजी
लागलासे काळ पाठीं	१.१	२५	लागलासे काळ पाठीं
लागो नेंदी मळ भाविकांसी	३.२	३२	वेद श्रुती शास्त्रें पुराणें श्रमलीं

व			
वसंताचा त्यात काय दोष	१.१	४०	नवती वृक्षाचिये पालवी ना येत
वंदू संतचरणरज	३.१	१६	जगीं तारक एक नाम
वाउगाची शीण व्यथा होत आहे	२.२	३६	जपतप क्रिया धर्मसाधन
वाउगें बंधन उपाधीचें	१.२	३६	जपतप क्रिया धर्मसाधन
वाचें आठवावा पांडुरंग	१.२	३७	प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा
वावगा तो काळ जाऊं नेदी	३.२	३७	प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा
वाचे जपें विठ्ठल	१.२	२४	नेणो योग याग तपे
वास देई चरणांपाशी	२.१	३०	उचित जें तुम्हा गोडी
वासनेची बेडी पडली पायां	१.२	३५	प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी
विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं	१.१	८	विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं
विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती	१.१	१५	विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती
विठ्ठल गाऊनी नाची रंगीं	२.२	१०	नामाचिया बळें न भीऊं सर्वथा
विठ्ठल नामाचा महिमा अगाध	२.१	१३	शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक
विठ्ठल पायीं गोविला गळा	४.२	३	कांदा मुळा भाजी
विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ	१.१	३३	विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ
विनंती माझी हो सत्वरें	१.२	१	ऐकावे विठ्ठल धुरे
विवाद करितां भागलीं दरुशनें	१.१	२६	विवाद करितां भागलीं दरुशनें
विश्रांति सुखासि सुख पै जाहलें	१.१	३४	विश्रांति सुखासि सुख पै जाहलें
विश्रांतीचा ठाव	१.१	२०	विश्रांतीचा ठाव
विषयीं गुंतला नाहीं केलें ध्यान	३.१	३८	आकाराच्या माथा नकार बैसला
वेद श्रुती शास्त्रें पुराणें श्रमलीं	१.१	३२	वेद श्रुती शास्त्रें पुराणें श्रमलीं
वेदादिक शुद्ध गाती जया	२.२	१७	मंगल मंगल नाम विठोबाचें
वैकुंठींचा देव आणूं या कीर्तनीं	२.१	१०	नामाचिया बळें न भीऊं सर्वथा
वैष्णव भाट गर्जताती	३.१	२६	विवाद करितां भागलीं दरुशनें
श			
शब्द हा मिरविला विठ्ठलनामें	२.२	२६	विवाद करितां भागलीं दरुशनें
शरण जा उदारा देवराया	२.२	३५	प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी
शांति-शेवंती फुलली	३.१	१२	आमुची माळियाची जात
शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक	१.१	१३	शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक
शेत लावूं बागाईत	१.२	१२	आमुची माळियाची जात
स			
सदा जडो नामी चित्त	२.२	३१	कृपाळू तू हरी
सदा वाचें नामावळी	२.१	२३	दुजेपणाचा भाव
समयासी सादर व्हावें	१.१	९	समयासी सादर व्हावें
समाधी आणि समाधान	३.१	२२	योग याग तप धर्म
सर्व सुखाचें सुख निर्मळ	४.१	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
साधनांची आटाआटी	१.१	२७	साधनांची आटाआटी
साधी काळ वेळ याचि परी	२.२	१५	विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती
सांभाळा श्रीपती अनाथनाथा	२.२	२	कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी
सांवता माळी म्हणे देवा	४.१	२४	नेणो योग याग तपे
सांवता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा	४.१	१०	नामाचिया बळें न भीऊं सर्वथा

सांवता म्हणे करुणाकरा	४.१	२५	लागलासे काळ पाठीं
सांवता म्हणे कांते जपे नामावळी	४.१	३७	प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा
सांवता म्हणे कृपा करी नारायणा	३.१	६	मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी
सांवता म्हणे केला मळा	४.१	३	कांदा मुळा भाजी
सांवता म्हणे जन्मव्याधी	४.१	२०	विश्रांतीचा ठाव
सांवता म्हणे ज्याचा न कळेचि पार	४.१	३४	विश्रांति सुखासि सुख पै जाहलें
सांवता म्हणे तुम्ही विचारावे मनीं	४.१	३५	प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी
सांवता म्हणे ते जन्मा ये अंबरीं	२.२	२१	ज्या नामें तरले दोषी जे अपार
सांवता म्हणे दया क्षमा	४.१	२२	योग याग तप धर्म
सांवता म्हणे दयाघना	३.१	२३	दुजेपणाचा भाव
सांवता म्हणे देवा अखंड घ्यावी सेवा	४.१.	१४	पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम
सांवता म्हणे देवा म्हणे नका ठेवूं येथे	४.१	२	कां गां रुसलासी कृपाळू बा हरी
सांवता म्हणे नर तो प्रत्यक्ष पावन	४.१	१९	एक नाम हरी द्वैत नाम दुरी
सांवता म्हणे पांडुरंगा	३.१	११	माझी हीन याति
सांवता म्हणे भजन करावें देवाचें	४.१	३८	आकाराच्या माथा नकार बैसला
सांवता म्हणे रुक्मिणीवरा	४.१	२७	साधनांची आटाआटी
सांवता म्हणे वाचे सदा घेई	३.२	१५	विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती
सांवता म्हणे विटेवरी	४.१	१६	जगीं तारक एक नाम
सांवता म्हणे विठ्ठल दयाळ	३.१	३२	वेद श्रुती शास्त्रें पुराणें श्रमलीं
सांवता म्हणे विश्वंभरा	३.१.	२८	मागें बहुतांचा लाग
सांवता म्हणे वेदश्रुती	३.१	१८	पुंडलिका भुलोनि आला
सांवता म्हणे सार कंठी धरा नाम	३.१	३६	जपतप क्रिया धर्मसाधन
सांवता माळी म्हणे घडणे घडते	४.१	४०	नवती वृक्षाचिये पालवी ना येत
सांवता माळी म्हणे धर्म सांडोनिया	४.१	३९	ब्राह्मण महार धर्मपंथ जाती
सांवता माळी म्हणे शब्दब्रह्म साचे	४.१	३३	विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ
सांवता म्हणे सर्व सुखाचे आगर	३.१	१७	मंगल मंगल नाम विठोबाचें
सांवता म्हणे हीन याती	४.१	७	भली केली हीन याति
सांवता विनवितो चरणा	४.२	२९	भंगो नेदी माझे प्रेम
सांवत्या स्वामी परब्रम्ह पुतळा	६.१	५	पैल पहाहो परब्रह्म भुललें
सुखसंपन्न विठ्ठल	२.२	२४	नेणो योग याग तपे
सुखाचा सोहळा करूनी दिवाळी	३.१	१०	नामाचिया बळें न भीऊं सर्वथा
सुलभ दुर्लभ ब्रह्मादिका वंद्य	२.१	१७	मंगल मंगल नाम विठोबाचें
सोइरा निर्वाणीं हरि एक	४.२	३५	प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी
सोडवण करा आले नि संसारा	२.१	३५	प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी
सोपा धर्म ऐसा हरिनाम घेणे	३.१	३९	ब्राह्मण महार धर्मपंथ जाती
सोपें वर्म नाम घेतां	१.२	२२	योग याग तप धर्म
स्नान नाहीं संध्या नाहीं	३.१	७	भली केली हीन याति
स्वकर्मांत व्हावें रत	५.१	१२	
ह			
हकार भारला मिथ्या पाही	१.२	३८	आकाराच्या माथा नकार बैसला
हरि मुकुंद मुरारी	४.१	१३	शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक
हा मंत्र उच्चारि सांवता म्हणे	४.२	१३	शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक

हृदयकमळ मंत्रसिद्ध	१.२	३३	विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ
हृदयकमळी पांडुरंग	४.२	३७	प्रपंचीं असोनि परमार्थ साधावा
हेचि तुम्हां उचित	४.२	२२	योग याग तप धर्म
हेंचि आमुचें निजधन	२.१	२४	नेणो योग याग तपे
हेंचि तुम्हांसि मागतों	२.२	३०	उचित जें तुम्हा गोडी
हेंचि धुरें साधन	२.२	२७	साधनांची आटाआटी
होणें पूर्ण बोध ऐशा परी	२.१	१३	शिव ब्रम्हा विष्णू तिन्ही देव एक

॥ रामकृष्णहरि ॥

ग्रंथ व हस्तलिखिते यांविषयी विनम्र आवाहन

ग्रंथ व हस्तलिखिते ही ज्ञानाचा खजिना आहेत, अनेक घरात बंदिस्त कपाटात हा दुर्मिळ खजिना धुळीत लोप पावत आहे. आम्ही आपणांस विनम्रपणे आवाहन करतो की, आपल्याकडे असलेले छापील व हस्तलिखित साहित्य, नियतकालिके, मासिके (जुनी,नवीन) 'संस्कृत ग्रंथालया'कडे जमा करावे. या ग्रंथालयाकडे संस्कृत वाङ्मय व संत साहित्य विषयक दुर्मिळ ग्रंथ जमा आहेत . अनेक अभ्यासक, संशोधक यांचा लाभ घेत आहेत. आपला बहुमूल्य ठेवा पुढच्या पिढीला ज्ञानासाठी मिळत राहील. तरी आपण सहकार्य करावे.ही विनंती.

इच्छुकांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.

गीर्वाणज्योति संस्कृत ग्रंथालय,
कारंजकरनगर, पारशी विहिरीजवळ,
विलासपूर, सातारा – ४१५ ००१
(सं.क्र. ९८२२०९७५०७)
E-mail: geerwanlib@gmail.com

गीर्वाणज्योति प्रकाशन

संस्कृत नेट/ सेट परीक्षा देणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी

Subject code = 25

संस्कृत NET/ JRF/ SET

online सराव प्रश्नपत्रिका

- अभ्यासक्रमातील १० ही घटकांवर प्रश्न
- प्रश्नांची पुनरावृत्ती नाही
- प्रश्नांची तात्काळ उत्तरे
- प्रगती आलेख
- प्रतिसंच= १२ प्रश्नपत्रिका = १२०० प्रश्न
- सोडवलेली प्रश्नपत्रिका अनेकदा सोडवू शकता
- मोबाईलवर देखील प्रश्नपत्रिका सोडवू शकता

Subscribe करण्यासाठी

नमुना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी

SUBSCRIPTION FEE:

प्रति संच = रु.५००/-

एकूण ३ संच= रु.१५००/-

ONLINE PAYMENT:

ACCOUNT NAME – GEERWANJYOTI

ACCOUNT NO. 037004042209195001

IFSC - CSBK0000370

BANK NAME - CATHOLIC SYRIAN BANK

BRANCH – SATARA

UPI- geerwanajyotiprakashan@oksbi

Gpay- 9822097507

geerwanajyotiprakashan@oksbi

UPI BHIM Paytm Accepted Here G Pay

संपर्क :-

गीर्वाणज्योति प्रकाशन,
पारशी विहिरीजवळ, कारंजकरनगर,
विलासपूर, सातारा, महाराष्ट्र ४१५००१
भ्रमणध्वनी ९१+ : ९८२२०९७५०७

गीर्वाणज्योती प्रकाशने

Tarot: A Royal Roadmap of Your Life Journey	Renuka Panchal
महाकविभासप्रणीतम् दूतवाक्यम्	डॉ. शिवदास कुंडलिक जाधव,डॉ. पंडित बाबुराव गायकवाड
महाकविकालिदासप्रणीतम् अभिज्ञानशाकुन्तलम् (चतुर्थोऽङ्कः)	डॉ. शिवदास कुंडलिक जाधव,डॉ. पंडित बाबुराव गायकवाड
चाणक्यनीति (चाणक्यनीतिदर्पणः)	डॉ. शिवदास कुंडलिक जाधव,डॉ. पंडित बाबुराव गायकवाड
श्रीगौतममुनिविरचित न्यायसूत्रे भाग १	Dr. Shailaja Bapat
श्रीगौतममुनिविरचित न्यायसूत्रे भाग २	Dr. Shailaja Bapat
चंपूरामायणाचा रसास्वाद	Dr. Aniruddha Mandalik
कुमारसम्भवम् पञ्चमः सर्गः (पार्वतीतपः फलोदयः)	Dr. Shivdas Jadhav
श्रीभर्तृहरिविरचितम् नीतिशतकम्	Dr. Shivdas Jadhav, Mrs. Leena Sunil Pande

गीर्वाणज्योती प्रकाशने

रसतरङ्गिणी	Dr. Nilesh Joshi
Suicide And Attempted Suicide	Dr.C.G.Deshpande
भामिनी विलास: प्रास्ताविक – अन्योक्ति – विलास:	Dr. Shivdas Jadhav
लघुसिद्धान्तकौमुदी-संज्ञाप्रकरणम्	Dr. Shivdas Jadhav
लघुसिद्धान्तकौमुदी- सन्धिप्रकरणम्	Dr. Shivdas Jadhav
लघुसिद्धान्तकौमुदी-विभक्त्यर्थ-प्रकरणम्	Dr. Shivdas Jadhav
याज्ञवल्क्यस्मृति-व्यवहाराध्यायः	Dr. Shivdas Jadhav
छात्र-संस्कृत-शब्दकोश-VOL-I	Dr. Nilesh Joshi, Dr. Shivdas Jadhav
निवडक-अप्रसिद्ध-उपनिषदे	Dr. Nilesh Joshi
सार्थ निघण्टु-कोश	Dr. Nilesh Joshi
वार्त्तिककोशः	Dr. Nilesh Joshi
संस्कृत-अध्यापन-पद्धती भाग-१	Dr. Shivdas Jadhav, Prof. Nutan Nangare-Shinde
मराठीचे संशोधन (भाषा आणि साहित्य)	Dr. Anil Gavali
Pharmaceutics Practical II	Mr Jadhav P A Dr Pawar P K Ms Kadam S S Ms Jadhav P H
The Glorious Symbols of India's UNESCO'S World Hritage	Prof Sandeep Dhikale
साहित्यदर्पणः (प्रथमः परिच्छेदः)	Dr. Shivdas Jadhav, Dr. Nilesh Joshi
SCHIZOPHRENIA	Dr.C.G.Deshpande
अथातो ब्रह्मजिज्ञासा	Dr. Shailaja Bapat
मनुस्मृतिः सप्तमोऽध्यायः (राजधर्मनिरूपणम्)	Dr. Shivdas Jadhav
किरातार्जुनीयं महाकाव्यम् (प्रथमः सर्गः)	Dr. Shivdas Jadhav, Dr. Diwakar Mohanti
रघुवंशं महाकाव्यम् (प्रथमः सर्गः)	Dr. Shivdas Kundalik Jadhav, Dr. Shashikant Daragu
Bruhaddeshi	Dr. Nilesh Joshi Ms. Aishwarya Kadekar
Comprehensive Review of Clinical Research	Dr Sanatkumar Nyamagoud, Dr. Chandrahas Jadhav
उत्तररामचरितम् (भाग १) अंक १ ते ३	Dr. Shivdas Jadhav
प्रतिमानाटकम् (भाग १) अंक १ ते ३	Dr. Shivdas Jadhav, Dr. Mrunalini Shinde
Basic English Grammar And Composition	Prof. Ramchandra Laxman Gadekar
रघुपुंगवकीर्ति	Dr. Aniruddha Mandalik
Structure of Modern English	Prof. Ramchandra Laxman Gadekar
अद्वैत संस्कृत निबन्धमाला	Dr. Pradnya Deshpande
साठवणी	प्रा. डॉ. सोनाली भिलारे-पवार
The Medical Acts and Laws	Dr. Ranjit Dattatray Patil
व्याकरणमहाभाष्य-पस्पशाह्निकम्	Dr. Shivdas Jadhav, Dr. Nilesh Joshi
Into The Enchantment of Pixie's Lenormand	Renuka Panchal